

वस्त्रोद्योग धोरण, २०११-२०१७ अंतर्गत
वस्त्रोद्योग घटकांना व्याज सवलत
अनुदान वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५९/टेक्स-५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक:- २९ मार्च, २०२५

वाचा :-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५९ /टेक्स-५ दि.११ ऑक्टोबर, २०२४.
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: संकीर्ण - २०२४/प्र.क्र.५९ /टेक्स-५ दि.१३ मार्च, २०२५.

प्रस्तावना :-

वाचा क्र.१ येथील दि.११ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग धोरण, २०११-२०१७ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना व्याज सवलत अनुदान या योजनेखाली रु.११,७०,५८,०००/- (अक्षरी अकरा कोटी सत्तर लाख अठ्ठावन्न हजार रुपये मात्र) इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून सदर शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार दि.११ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील परि.क्र.३ मध्ये नमूद “वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम संबंधित बँकेस वितरीत करण्याकरीता श्री.सु.पु.पांगारकर, कार्यासन अधिकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच श्री.श्री.बा.पवार, उप सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, उपसचिव (Spinning Mills) (V०००९) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, मुंबई येथून आहरीत करून ती सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या बँकांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी”

ऐवजी

“वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम संबंधित बँकेस वितरीत करण्याकरीता श्री.सु.पु.पांगारकर, कार्यासन अधिकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच श्री.श्री.बा.पवार, उप सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई, उपसचिव (Spinning Mills) (V०००९) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, मुंबई येथून VPDA क्रमांक ७१०१०७००३६ या खात्यावर आहरीत करून ती सोबतच्या परिशिष्टात नमुद केलेल्या बँकांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी” असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०३२९१२१३५६०७०२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावांने,

(प्रमोद पवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (वस्त्रोद्योग) याचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई.
३. आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
४. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर.
५. महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
८. नियोजन विभाग (कार्यासन-१४३१), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे).
९. वित्त विभाग (व्यय-२), मंत्रालय, मुंबई(ई-मेलद्वारे).
१०. अवर सचिव (१७-स), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई.
११. कार्यासन अधिकारी (रोखशाखा) (३ प्रती), स.प. व व.वि., मंत्रालय, मुंबई.
१२. परिशिष्ट अ मधील बँका (टफ सेल) (ई-मेल द्वारे).
१३. निवड नस्ती (टेक्स-५).